#### Mitsuchem Plast Ltd.

(Formerly known as Mitsu Chem Pvt. Ltd.)

329, Gala Complex, Din Dayal Upadhyay Road, Mulund (W), Mumbai - 400 080, Maharashtra, INDIA.


T: + 91 22 25920055 F: + 91 22 25920077 E: mcpl@mitsuchem.com W: www.mitsuchem.com

CIN: L25111MH1988PLC048925

Date: August 19, 2020

**BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai- 400001

Script Code: 540078



Dear Sir/Madam,

In compliance with Regulations 30 and 47 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of newspaper advertisement published in Financial Express (English Edition) and in Mumbai Lakshadeep (Marathi Edition) on August 18, 2020 informing about completion of dispatch of Notice of the 32nd Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2019-20 and information regarding Remote e-voting and Book Closure.

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours truly,

FOR MITSU CHEM PLAST LIMITED Doushi Chakkor

Drishti Thakker **Compliance Officer** 

Encl: as above

You visualise...we mold

#### PUBLIC ANNOUNCEMENT

(Under regulation 31 of the Insolvency and Bankruptcy (Liquidation Process) Regulations, 2016 FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF STEEL KONNECT INDIA PRIVATE LIMITED IN LIQUIDATION

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench, has ordered the commencement of liquidation of the corporate debtor M/s. Steel Konnect India Private Limited on 28th January 2020 under the provisions of IBC 2016 and appointed undersigned as Liquidator of corporate debtor. Accordingly the liquidator has invited claim from stakeholders of Steel Konnect India Private Limited and a list of stakeholders prepared on basis of the claims received has been filed with the Hon'ble NCLT Ahmedabad bench on 22" July 2020.

Kedarram Ramratan Laddha Liquidator of Steel Konnect India Private Limited

# Regd. Office: 1/F Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West),

#### ARROW GREENTECH LIMITED

Mumbai 400 053 TEL: 022 4074 9000, L21010MH1992PLC069281

NOTICE

Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 24th August 2020, at the Registered Office of the Company, inter- alia to consider and approve Unaudited Financial Results for the guarter ended 30th June 2020.

> For Arrow Greentech Limited Sd/-

ANAND ADS

**Poonam Bansal** Place: Mumbai Date: 17.08.2020 **Company Secretary** 





#### **PRERANA** CO-OP BANK LTD.

Head Office: Laxman nagar, Dange Chowk, Thergaon, Pune 411033. Phone No.: 9075028001/02. Web site: www.preranabank.com, Email. Preranabankho@preranabank.com

#### POSSESSION NOTICE

WHEREAS, Shri. Meghanand Sadashiv Bodas. Authorised officer of Prerana Co-Op Bank Ltd. under Secritisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power and conferred u/s 13 (2) of said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice 21/01/2020 u/s 13 (2) of the said Act, calling upon the Shri. Anil Shivajirao Bhosale (Borrower) residing at Flat No. 201. Manthan, Baner Road, Near RBL Bank, Baner, Pune 411 045 2. Mrs. Reshma Anil Bhosale (Co-Borrower / 3. Shri Tanaji Dattu Padwal (Guarantor) 4. Shri Santosh Sahebrao Kale (Guarantor), 5. Mrs. Lavina Nitin Bhosale (Guarantor) and 6. Miss. Shreya Nitin Bhosale (Guarantor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 3,02,00,750/- (Rupees Three Crores Two Lakhs Seven Hundred Fifty Only.) as on 31/12/2019 with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from dated 01/01/2020 onwards until the date of payment within 60 days from the date of said notice.

The borrower and the others mentioned herein above have failed to repay the said amount and therefore the notice is hereby given to the borrower and others mentioned above in particular and to the public i general that the undersigned authorized officer had taken Symbolic Possession of the property described in schedule below on 23/06/2020 in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act R/w Rule 8 of the said rules.

The borrower and others mentioned above in particular and public in general are hereby cautioned not to deal with the property described herein below in any manner whatsoever and the dealings with the said property shall be subject to the charge of Prerana Co-Op Bank Ltd for Rs. 3,02,00,750/- (Rupees Three Crores Two Lakhs Seven Hundred Fifty Only.) as on 31/12/2019and future interest from 01.01.2020 at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from 01/01/2020 onwards until the date of payment.

Mortgage Deed1. Joint sub Registrar - 2 Haveli No.19., Pune Dt. 01.09.2018 Document No. 12288/2018

SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of the premises bearing Office No- 207 Admeasuring about 159.79 sq. mtrs. = 1720 Sq. Fts. Carpet (built up area of the said Office is 215.72 sq. mtrs. = 2322 Sq. Fts) situated on the 2nd Floor and allotted five covered mechanical (Puzzle) Car park spaces admeasuring about 28.80 sq. mtrs (310 Sq. fts.) in the building known as 'ASHOK SANKUL II' being constructed on the property Plot no. 67 admeasuring about 3697.20 sq. mtrs. and corresponding city survey no. 3095, admeasuring about 3761.90 sq. mtrs. As per the Property Register Card out of which an area as per Sanctioned amalgamated revised Layout has been given plot No. 67A+67/1+67/2/B about 1749.57 sq. mtrs. is subject matter of Development as per the revised Layout for Amalgamation situated at No. 67A+67/1+67/2/B about 1749.57 sq. mtrs. is subject matter for Development as per the revised Layout for Amalgamation situated at Ashok Co-operative housing Society Ltd., Mouje Bhamburda (Shivajinagar). Within the limits of Pune Municipal Corporation and within the registration Sub District Taluka of Haveli, bounded on it's four sides as under:-

On or towards East : By Passage & Entrance Lobby On or towards West : By Side Margin

On or towards North: By Road

On or towards South: By Office No. 206 Meghanad S. Bodas DATE:16/08/2020 **Authorized Officer** PLACE: Pune.

Prerana Co-Op Bank Ltd

## **Everlon Synthetics Ltd.**

67, Regent Chambers, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. CIN: L17297MH1989PLC052747

**NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING** NOTICE is hereby given that the Thirty First (31st) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Everlon Synthetics Limited ('the Company') will be held on Friday, September 11, 2020 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility

other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 31s AGM along with the Annual Report 2019-20 on Monday, August 17, 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report 2019-20 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 31st AGM is available on the website of the Company at www.everlon.in and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Saturday 05th September 2020 to Friday 11th September, 2020 (both days inclusive) for the purpose of 31st **Annual General Meeting.** 

## Remote e-Voting

Place:- Mumbai

Date: August 17, 2020

financialexp.epan.in

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a) The remote e-Voting facility would be available during the following period Commencement of remote e-Voting From 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 08, 2020

Upto 5.00 p.m. (IST) on Thursday, September 10, 2020 End of remote e-Voting

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time; a) The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up

equity share capital of the Company as on Friday, September 04, 2020 ('Cut-Off Date') The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting

and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date

only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM: b) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in

or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information c) Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also

attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again. d) In any case of any guery connected with the electronic voting, Members may refer to the

'Frequently Asked Questions (FAQs) for Members and 'E-voting User Manual for Members' at the Downloads section of website https://www.evoting@nsdl.comorcontact Assistant Manager. NSDL at the designated email ids: evoting@nsdl.co.in or at Toll free no.1800-222-990.

For Everlon Synthetics Limited

Jitendra K. Vakharia Managing Director (DIN 00047777)



Vadgaon, Belagavi - 590 005. Ph.: 0831 - 2483510; 2484412, Email: info@keshavcement.com, Website: www.keshavcement.com

Registered Office: Jyoti Towers, 215/2, Karbhar Galli, Nazar Camp.

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the company will be held on Monday, 24" August, 2020, at 11.00 am at its Registered Office of the Company, interalia, to consider and approve the Unaudited Financial Results for the Quarter Ended 30" June, 2020.

The above information is also available on the website of the Company at www.keshavcement.com and also at the website of The Bombay Stock Exchange (BSE) at www.bseindia.com.

Place: Belagavi For SHRI KESHAV CEMENTS AND INFRA LIMITED Date: 17.08.2020

Sd/-Venkatesh Katwa

No.

Date and time of E-Auction

Chairman DIN: 00211504

HINDUSTAN DORR OLIVER LIMITED

Liquidator's Address-702, Janki Centre, Dattaji Salvi Road, Off Veera Desai Road, Andheri West, E -AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016

Date and Time of Auction: 10.09.2020 (Thursday) at 11:00 A.M. to 1:00 P.M.

(with unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets owned by HINDUSTAN DORR OLIVER LIMITED (In Liquidation) forming part of

Liquidation Estate under sec 35(f) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS BASIS". The Sale will be done by undersigned through e-auction service provider E-PROCUREMENT TECHNOLOGIES LIMITED - AUCTION TIGER via website https://ncltauction.auctiontiger.net. Amount in INR

					management and all an
	Lot 1 - Residential Flat locat	ed in Maninaga	ar, Ahmeda	bad, Guja	rat
Sr. No.	Asset	Area (sq. yards)	Reserve price	EMD Amount	Incrementa Bid Amount
1.	3 BHK Flat at Om Shiv Ganga Apartment, Maninagar, Ahmedabad, Gujarat – 380 008 (4th Floor)	165 sq. yards Super Built up Area	40,62,661	4,07,000	40,000
	Lot 2 - Vehicles locate	d in Vatva, Ahr	nedabad, (	Gujarat	
Sr. No.	Asset	Year of Make	Reserve	EMD Amount	Incrementa Bid Amount
15	Crane – Escorts Construction Equipment Ltd	2009	2,60,575	26,000	2,500
2.	Bolero SLX ISZ 2WD	2009	98,986	9,500	1,000
3.	TVS Sport - TVS Motor Co. Ltd	) (*)	5,880	1,000	200
	Lot 3 - Vehicles loc	ated in Mumba	i, Maharas	htra	
Sr. No.	Asset	Year of Make	Reserve price	EMD Amount	Incrementa Bid Amoun
1.	Ford Fiesta ZXi	2010	63,315	6,300	1,000
Tata Indigo LS		2008	32,815	3,200	500

: 31st August 2020 (Monday) Last date for Inspection 05th September 2020 (Saturday) up to 5:00 PM Last date of EMD submission Date and time of E-Auction : 10th September 2020 (Thursday) at 11:00 A.M. to

details of online auction sale are available on https://ncltauction.auctiontiger.net and website of Hindustan Dorr Oliver Ltd https://hdo.in In case of any clarifications, please contact the undersigned at irp.hdo@gmail.com

> **CA Amit Gupta** As Liquidator of Hindustan Dorr Oliver Limited vide order dated 25th June 2018 IBBI Registration: IBBI/IPA-001/IP-P00016/2016-17/10040 Address: 702, Janki Centre, Dattaji Salvi Road, Off Veera Desaj Road Andheri (West), Mumbai-400053



Date: 18th August 2020

Place: Mumbai

Bank of Baroda Karegaon Branch: Gat No.-1295 Ward No.-1 At Post. Karegaon, Taluka - Shirur, Dist.-Pune 412220 Tel.: 9152941561 Email: DBKARE@bankofbaroda.co.in

Email: irp.hdo@gmail.com

#### POSSESSION NOTICE

#### [Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

WHEREAS, the undersigned being the Authorised Officer of Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 17/01/2020 calling upon the Borrowers/Guarantors 1. Mr. Ashok Namdeo Gaware, 2. Mr. Namdeo Khandu Gaware, At Post Karegaon, Taluka Shirur, Dist Pune. Guarantors: 1. Mr Sopan Namdeo Gaware, 2.Mrs Suman Namdeo Gaware At Post Karegaon, Taluka Shirur, Dist Pune. to repay the amount mentioned in the Notice being Rs. 2,63,783/- (Rupees Two Lakh Sixty Three Thousand Seven Hundred Eighty Three only) + interest from 01/10/2019 + other charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the Public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in the exercise of powers conferred on him / her under Sub Section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 13/08/2020.

The Borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Karegaon Branch for an amount of Rs. 2,63,783/- (Rupees Two Lakh Sixty Three Thousand Seven Hundred Eighty Three only ) + interest from 01/10/2019 +

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable/Movable Property

Gat No 1295, Ward No. 1, At Post Karegaon, Tal.-Shirur Dist.Pune 412220. Boundaries: On or Towards East - Property of Mr Prakash Manik Gaware, On or Towards South - Road, On or Towards West -Road, On or Towrads North - Property of Mr. Deepak Gaware

Date : 13/08/2020 Authorised Officer, Place : Karegaon Bank of Baroda



Mitsu

#### MITSU CHEM PLAST LIMITED CIN: L25111MH1988PLC048925

Regd. Office: 329, Gala Complex, 3rd Floor, Din Dayal Upadhyay Marg, Mulund (W), Mumbai - 400 080. Email: investor@mitsuchem.com; Phone No: 022-2592 0055.

## NOTICE

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, September 9, 2020 at 4.00 p.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"). Notice of the AGM along with the Annual Report has been sent to the members electronically to those Members who have registered their email addresses with the Registrar and Transfer agent ("RTA") of the Company/Depository Participant(s) ("DP") in accordance with the Circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 and SEBI Circular dated May 12, 2020. The Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2019-20 is available on the Company's website - www.mitsuchem.com and on the website of BSE Ltd - www.bseindia.com.

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act"), that the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 3, 2020 to Wednesday, September 9, 2020 (both days inclusive), on account of the AGM. For the purpose of determining eligibility of member's entitlement of dividend for the year

ended March 31, 2020, if declared at the ensuing AGM of the Company, shall be payable to those shareholders whose names will appear on the Register of Members furnished by the RTA/ DP as at the closure of the business hours on Wednesday, September 2, 2020.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is providing the e-voting facility to all its Members to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of the AGM and the said Members may transact such business contained in the said Notice through voting by electronic means by electronic voting system provided by Link Intime India Pvt. Ltd. ("LIIP").

The details of remote e-voting are given below:

 The e-voting period will commence on Sunday, September 6, 2020 at 10.00 a.m. IST and will end on Tuesday, September 8, 2020 at 5.00 p.m. IST. Thereafter, the e-voting module will be disabled

2) The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of the Company as on the cut-off date Wednesday, September 2, 2020. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently. The Company is also offering the facility for e-voting during the AGM for the members

attending the meeting, who have not cast their votes by remote e-voting. However, Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM but shall not be entitled to vote. A member can only opt for one mode of voting i.e. either through remote e-voting or evoting during the AGM. If any member casts vote by more than one mode, then voting

done through remote e-voting shall prevail. Any person, who acquires shares of the Company and becomes a shareholder after the dispatch of the Annual report and holding shares as on cut-off date i.e.

Wednesday, September 2, 2020 may obtain login ID & password for e-voting by sending a request at enotices@linkintime.co.in. In case shareholders/ members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to Mr. Nihar Kudaskar, Associate Technology, LIIP at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel:

022 -4918 6000. For MITSU CHEM PLAST LIMITED Place: Mumbai JAGDISH DEDHIA Date: August 17, 2020. CHAIRMAN AND WHOLE-TIME DIRECTOR

HINDUSTAN DORR OLIVER LIMITED Liquidator's Address- 702, Janki Centre, Dattaii Salvi Road, Off Veera Desai Road, Andheri West, Mumbai-400053; Contact: +91 9082156208; Email: irp.hdo@gmail.com E-AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016

Date and Time of Auction: 10.09.2020 (Thursday) at 11:00 A.M. to 1:00 P.M.

(with unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets owned by HINDUSTAN DORR OLIVER LIMITED (In Liquidation) forming part of Liquidation Estate under sec 35(f) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations, E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS BASIS".

The Sale will be done by undersigned through e-auction service provider E-PROCUREMENT

TECHNOLOGIES LIMITED - AUCTION TIGER via website https://ncltauction.auctiontiger.net.

Amount in INR

	Lot 1 - Residential Flat locate	ed in Maninaga	ar, Ahmeda	bad, Guja	rat
r. o.	Asset	Area (sq. yards)	Reserve price	EMD Amount	Incremental Bid Amount
18	3 BHK Flat at Om Shiv Ganga Apartment, Maninagar, Ahmedabad, Gujarat – 380 008 (4th Floor)	165 sq. yards	40,62,661	4,07,000	40,000
	Lot 2 – Vehicles locate	d in Vatva, Ahr	nedabad, (	Gujarat	
r. o.	Asset	Year of Make	Reserve price	EMD Amount	Incremental Bid Amount
	Crane – Escorts Construction Equipment Ltd	2009	2,60,575	26,000	2,500
200	D-1 OLYTOTOWD	0000	00.000	0.500	4.000

VS Sport - TVS Motor Co. Ltd Lot 3 - Vehicles located in Mumbai, Maharashtra Year of Make Reserve Amount Bid Amount Ford Fiesta ZXi 6,300 1,000 Tata Indigo LS 32,815 3,200 2008 Last date for Inspection : 31st August 2020 (Monday) Last date of EMD submission: 05th September 2020 (Saturday) up to 5:00 PM

Note: The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on https://ncltauction.auctiontiger.net and website of Hindustan Dorr Oliver Ltd https://hdo.in

In case of any clarifications, please contact the undersigned at irp.hdo@gmail.com **CA Amit Gupta** As Liquidator of Hindustan Dorr Oliver Limited vide order dated 25th June 2018 IBBI Registration: IBBI/IPA-001/IP-P00016/2016-17/10040

: 10th September 2020 (Thursday) at 11:00 A.M. to

Dattaji Salvi Road, Off Veera Desai Road, Date: 18th August 2020 Andheri (West), Mumbai-400053 Email: irp.hdo@gmail.com Place: Mumbai

M/S. SAI INFOSYSTEM (INDIA) LIMITED (IN LIQUIDATION) Liquidator Office: 404, Sachet-II, Opp. GLS University, Maradia Plaza Lane, C.G Road, Ahmedabad - 380006.

PUBLIC NUTICE FUR E-AUCTION SALE NUTICE

This is with reference to the E-AUCTION SALE NOTICE published in this newspaper on 22.07.2020 and the corrigendum published on 09.08.2020 for the sale of properties in the A/c: M/s. Sai Infosystem (India) Limited (in Liquidation), through e-auction scheduled on 18.08.2020 for Lot No. 1, Lot No. 2 and Lot No. 3. In this reference we shall like to inform all prospective bidders that, the Date of E-Auction is deferred. Place: Ahmedabad **Parag Sheth** 

Date: 16.08.2020 IP Reg. No.: IBBI/IPA-002/IP-N00142/2017-18/10381 The Liquidator, M/s. Sai InfoSystem (India) Limited (Under Liquidation)



## **GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED**

Regd. Office: 16/137, Siddhartha Nagar No.5, Near Prabodhan Krida Bhawan, Siddhartha Nagar, Goregaon (West), Mumbai -400104 CIN: L51900MH1987PLC042141

#### NOTICE

Pursuant to Regulation 29 read with 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the company will be held on Tuesday, the 25th of August, 2020 at corporate office of the company at 6-3-1090, B-1, TSR Towers, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad - 500082 to take into consideration, inter alia, among other things to consider and approve Un-audited financial results for the guarter ended 30.06.2020 and such other business with permission of the chair. This information is also available on the Company's website: www.gtpltd.co.in and also on the website of Stock Exchange i.e BSE Limited:www.bseindia.com.

For GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED

Place: Mumbai Date: 17.08.2020 Company Secretary & Compliance Officer

TMANAPPURAM COUR

Sd/- (DINESH VEMULA)

केनरा बैंक \Delta Canara Bank (A Government of India Undertaking)

Specialised Mid Corporate Branch I: 1259, Renuka Complex, 1st Floor, J. M. Road, Deccan Gymkhana, Pune - 411004., Tel. No.: 020 - 25533717, 25536530 E-mail: cb3776@canarabank.com

#### POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]

Address: 702, Janki Centre,

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 11/03/2020 (published in 2 newspapers on 18/03/2020) calling upon the borrower M/s. Rutu Enterprises, F 113-115, Parmar Trade Centre, Sadhu Vasvani Chowk, Pune - 411001 through its Proprietor Mr. Tushar Ashok Munot (Borrower/Guarantor/Mortgagor) & Mr. Pragati Tushar Munot (Guarantor) to repay the amount mentioned in the notice, being Rs. 20,72,63,552.79 (Rupees Twenty Crore Seventy-Two Lacs Sixty-three Thousand Five Hundred Fifty-Two and Paise Seventy-Nine Only) with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the Said Rule on this 14th day of August of the year 2020.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs. 21,33,00,784.11 (Rupees Twenty-One Crore Thirty-Three Lacs Seven Hundred Eighty-Four and Paise Eleven Only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time

available, to redeem the secured assets. Description of the Immovable/movable Property

1) Hypothecated Stock & Book Debts in the name of M/s Rutu Enterprises. 2) All that part and parcel of the property consisting of Showroom admeasuring area of about 3381 sq. ft. carpet area on the Ground Floor in the Commercial Building named as "M-Arch Center" in Sy. No./City or Town Survey No. 48/1/2/12, 48/1/2/13 and 48/1/2/3, Opp - Audi Service Station, Pashan-Sus Road, at village Baner, Pune with in the registration sub-district Tal. - Haveli and district Pune in the name of Mr. Tushar Ashok Munot Bounded as: On the North by : PMC Road, On the South by : Part of S. No. 48, Hissa No. 1/2/1, On the East by : Car Ramp going down towards underground parking level of the said building, On the West by : 5 meter wide land piece being used

Date : 14/08/2020 Authorised Officer, Place: Pune Canara Bank

# MIRAE ASSET

## **NOTICE CUM ADDENDUM NO. AD/28/2020**

Mutual Fund

THIS NOTICE CUM ADDENDUM SETS OUT THE CHANGES TO BE MADE IN THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ("SAI"), SCHEME INFORMATION DOCUMENT ("SID") AND KEY INFORMATION MEMORANDUM ("KIM") OF ALL THE SCHEMES OF MIRAE ASSET MUTUAL FUND ("MAMF/FUND")

Designating Mr. Somak Banerjee as Key Personnel of Mirae Asset Investment Managers (India) Private Limited ("AMC"):

Notice is hereby given that Mirae Asset Trustee Company Private Limited have approved appointment of Mr. Somak Banerjee, Investor Relations Officer as the Key Personnel of the AMC, with effect from Monday, August 03, 2020.

Consequently, the following details of Mr. Somak Banerjee shall be added under the paragraph on "INFORMATION ON KEY PERSONNEL" in the SAI of the Fund:-

Name	Designation/ Years of experience	Qualification/ Age	Experience & Background (during last 10 years)
Mr. Somak Banerjee	Investor Relations Officer/ 17 years	PGDBM (Finance & Marketing), B.Sc. (Statistics Honours)/	Mr. Somak Banerjee has over 17 years of experience in the field of Operations and Investor Relations. Prior to this assignment, Mr. Banerjee was associated with NIHT Infosolutions Private Limited, KFin Technologies Private Limited and NSDL e-Governance Infrastructure Limited.
		42 years	Mr. Banerjee was responsible for evolving systems, procedures and strategies that enhance client service excellence through improved operational efficiency and supporting key stakeholders by resolving grievances and operational issues.

Further, the details pertaining to Investor Relations Officer shall be replaced with details of Mr. Somak Baneriee in the SID. KIM and SAI of the Fund.

2. Appointing Mr. K. Ramasubramanian as Associate Director of Mirae Asset Trustee Company **Private Limited (Company)** 

Notice is hereby given to all the investors / unitholders of the Schemes of MAMF that Mr. K. Ramasubramanian has been appointed as Associate Director on the Board of the Company with effect from August 12, 2020.

The following details of Mr. K. Ramasubramanian shall be included under the heading 'Details of Trustee Directors' in the SAI:

Name	Age / Qualification	Brief Experience
Mr. K. Ramasubramanian (Independent Director)	n 78 years / M.Sc., PGDBA	Mr. K. Ramasubramanian is a renowned consultant who specializes in foreign exchange, and is a respected visiting faculty in various reputed institutions. He was General Manager of the Foreign Exchange Department in the Reserve Bank of India, and was instrumental in implementing FEMA throughout the country.
		He is also a director on the following companies :
	ī	<ul> <li>Patel Engineering Ltd.</li> <li>Excelus Capital Advisers LLP</li> <li>Patel Energy Resources Limited</li> <li>Patel KNR Infrastructures Limited</li> </ul>

Accordingly the SAI, SID and KIM of all the schemes of MAMF stands amended suitably to reflect the changes as stated above.

This notice cum addendum forms an integral part of SAI, SIDs and KIMs of the Scheme(s) of MAMF, as amended from time to time. All the other terms and conditions of SAI, SIDs and KIMs of the Scheme(s) will remain unchanged.

> MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD. (Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

For and on behalf of the Board of Directors of

Place: Mumbai **AUTHORISED SIGNATORY** Date: August 17, 2020

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625). Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098. 1800 2090 777 (Toll free), 

customercare@miraeasset.com

www.miraeassetmf.co.in

line

www.miraeassetmf.co.in

www.miraeassetmf.co.in

are 1800 2090 777 (Toll free), 

customercare@miraeasset.com

www.miraeassetmf.co.in

line

www.miraeassetmf.co.in

www.miraeasse

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Manappuram Home Finance Ltd Unit 301-315, 3rd Floor, A wing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai - 400093, contact No. 022-68194000/022-66211000.

#### CORRIGENDUM

1. Refer "SALE NOTICE" advertisement published in Financial Express and Loksatta issue dated 18-06-2020. Borrower and Co-borrower, Loan Account No.: BABU BHAGWAT MANE / Aarti Babu Mane, LAN -WPUNE0000063, PUNE SWARGATE, Details of the Secured Asset SR NO 126, PLOT NO 27 AND 28, GANESH ANGAN 5TH FLOOR, FLAT NO 13, MOHAN

NAGAR, CHINCHWAD PIN- 411019

Amount Outstanding (In Rs.): Rs. 26,47,000/-

Reserve Price (In Rs.): Rs. 20, 03,575/-

Earnest Money Deposit (In Rs.): Rs.

5,00,894/- Auction Date & Time: 20/07/2020 & 3:00 PM Refer "CORRIGENDUM" advertisement published in Financial Express and

Borrower and Co-borrower, Loan Account No.: BABU BHAGWAT MANE / Aarti Babu Mane, LAN -WPUNE0000063, PUNE SWARGATE, Details of the Secured Asset SR NO 126, PLOT NO 27 AND 28, GANESH ANGAN 5TH FLOOR, FLAT NO 13, MOHAN NAGAR, CHINCHWAD PIN- 411019 Reserve Price (In Rs.): Rs.17,50,000/-Auction Date & Time: 13/08/2020 & 3:00 PM Details of the Secured Asset should be read as: "Flat no 704, 7th floor, Gut No 1599, Dehu Alandi Road, Abhanag Vishwa, Chikhali,

Loksatta issue dated 29-07-2020.

All the other contents of the notice will remain Sd/- Authorised Officer.

Manappuram Home Finance Ltd

**CLASSIFIEDS** 

# BUSINESS

**BUSINESS OFFERS** 

#### **GLASS DISTILLATION** ASSEMBLY FOR SALE Available Complete

Glass Distillation

Assembly For Sale In

Running Condition as

per the Below Details: Total 18 in numbers. 2.Oil bath with Flameproof Heater & Heating Mental Indicator 3. 300 Lit. cylindrical shaped Glass Flask With stirrer & Flameproof Electrical 1/2 HP Motor Packed Columns with Glass Raschig Rings, metre Length. Condensers of 1 metre Lenath. 6. Reflux Dividers. Oil and vapour Temperature Indicator. Product Cooler. Glass Receiver Flasks

of 20Lit. + 50Lit

10 . GI Pipes for erecting

Available for immediate

the entire assembly.

Capacity.

CHEMICALS PVT.LTD. An ISO 9001 & 14001 Company Contact : Santosh / Sachin

8422987924 Email ID: runachemicals@gmail.com 0070711471-1-1

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising copy it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents nor for any loss or damage incurred as a result o transactions with companies associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies o entering into any agreements

with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

#### ९४ बंधारे पाण्याखाली. राधानगरीतून ७११२; अलमङ्गीतून २५०००० क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि.१७ : राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. सोमवारी सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचे ३,४,५ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून ७११२, कोयनेतून ५५९५८ तर अलमट्टी धरणातून २५०००० क्युरोक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- तारळे, शिरगाव, राशिवंडे, हळदी, खडक पणोरे, गवशी, मासुर्ली, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ-तिरपण, ठाणे आवळे, कळे, शेणवंडे व मांडकली, कोपार्डे, शिरगांव, सवर्ते सार्वेड, सरूडपाटणे, दुधगंगा दत्तवाड, बाचणी, सूळकूड सुळंबी, तुरंबे व वाळवे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवंडे, चिखली, निळपण, वाघापूर, गारगोटी म्हसवे, शेळोली, शेणगाव व करडवाडी, हिरण्यकेशी नदीवरील-साळगांव, निलजी, गिजवणे, ऐनापूर खणदाळ असे एकूण ९४ बंधारे पाण्याखाली आहेत. अल्लमट्टी धरणात १०९.७६ टीएमसी इतका पाणीसाठा

# पंचगंगा नदीवरील-

कोगे व सरकारी कोगे. तुळशी नदीवरील बीड, आरे, बाचणी व घूंगूरवाडी, धामणी नदीवरील- सूळे, आंबर्डे, कासारी नदीवरील- यवलूज, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, वारणा नदीवरील-चिंचोली माणगांव, खोची व दानोळी कडवी नदीवरील- सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, नदीवरील-सिध्दनेर्ली,

#### PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public that the Share Certificate No. 11 for the distinctive shares 51 to 55 issued by Siddique CHS Ltd.

o Mr. Ahmed Gulam Mohammad Sai previous owner) for his Flat No. A/302 in the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. On behalf of my clients Faiza Salim Gave & Gave Mohammad Salin Abdul (current owners), the undersigned advocate hereby invites any kind of claims alongwith the rélevant proof within 14 days from the date of this notice. Incase no claims are received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by virtue of lost documents and incase of any it is deemed to be waived off.

Place: Mira Road, Thane Date: 18.08.2020 A. Karimi Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar

#### सार्वजनिक सूचना

Sector 11, Near TMT Bus Stop,

Mira Road East, Thane 401107



कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत संस्थापित झालेली प्रायव्हेट कंपनी संस्थापनेची तारीख: ०७/१२/२०१७ नीआयएन: यू६५९९९एमएच२०१७पीटीसी३०२५६५. नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: बी–५०७, नवभारत इस्टेस्ट्स, झकेरिया बंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुबई – ४०००१५, महाराष्ट्र संपर्क क्रमांक: ०२२ २४१६००११

#### ईमेल: <u>admin@automony.in</u> शाखा कार्यालयाचे स्थलांतर

आरबीएसजी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचे (''कपनी'') शिवडी, मुंबई (महाराष्ट्र) येथील शाखा कार्यालय दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून खालील पत्त्यावर स्थलांतरित करण्यात येईल:

#### जुना पत्ता

बी-५०७, नवभारत इस्टेट्स, झकेरिया बंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई – ४०००१५

#### नवीन पत्ता

११वा मजला, युनिट क्र. ११०४, लोढ सुप्रिमस, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८ महाराष्ट्र

जुन्या जागेतील कार्यालय दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत कार्यरत राहील, दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून कंपनीचे सर्व व्यवहार/ग्राहकसेवा विनत्या फक्त नवीन पत्त्यावर पाठविल्या जाव्यात कोणतीही शंका असल्यास तुम्ही आमच्याशी येथे संपर्क साधू शकता: <u>admin@automony.in</u>

आरबीएसजी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडकरिता

रिषब बाफना ठिकाण : मुंबई

ठेकाण: मुंबई

दिनांक: १७ ऑगस्ट, २०२०

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform the general public that Cover Notes bearing the following

20001120671 20001120783 20001120784 20001120788 20001120797 20001137303 20001137305

Please note that the use or issuance of the above cover notes for insuring of any motor vehicle or any other property would be illegal and unauthorized and Liberty General Insurance Limited would not be liable in respect of the above cover notes or any liabilities thereunder. Any person who finds or comes across the above cover notes, may please infinitive us immediately at Liberty General Insurance Limited at its Corporate Office address: 10th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbal 400 113, India. Email: antifund@ilbertyinsurance.in, Toll Free Number: 1800-266-544, Phones: 912220701131, Fax insurance +192226701050 to initiate necessary action against the above misuse. The notice is issued in the public interest on 18<sup>th</sup> August 2020, for and on behalf of Liberty General Insurance Limited, IRDA Registration No.:150. Corporate Identification Number: U66000MH2010PLC209656

#### PUBLIC NOTICE

interested in buying the property being Flat Bearing No. 16, on Fourth Floor lmeasuring about 500 Sq. Ft. (Built up) in Wing A in the building known a "SHUBHACHINTAN" of Shubhachintan Co-Operative Housing Society Limited "said Society") Situate at Tilak Chowk, Kalyan (W) and standing on Property bearing City Survey No. 2525, 2526, 2527, 2528, 2529, 2530, 2531, 2534, 2536B at Village Kalyan, Taluka Kalyan, District Thane along with Share Certificate Bearing No. 22 in respect of 10 Shares having Distinctive Nos. 221 to 230 issued by the said Society, presently standing in the name of Mr. Vinod Maruti Satpute and Mrs. Jyoti Vinod Satpute in the records of the said Society, herein after called and referred to as "Owner/Member" as more particularly described in the Schedule hereunder written.

ANY PERSON, body, individual, institution having any claim and/or objection n respect of or against or relating to or touching upon the property described in the Schedule hereunder written by way of sale, lease, lien, mortgage, charge, encumbrance, gift, easement, maintenance, inheritance, testamentary disposition or otherwise or having in their custody any title documents pertaining to the property described in the Schedule hereunder shall communicate the same to the undersigned at his address within 14 days from the publication of this notice with the documentary evidence in support thereof, failing which all the claims, if any, of such person/s shall be considered to have been waived and/or abandoned and my client will complete the proposed transaction. Objections raised after the completion of 14 days period shall not binding my client. Schedule

All that premises being Flat Bearing No. 16, on Fourth Floor, admeasuring bout 500 Sq. Ft. (Built up) in Wing A in the building known as "SHUBHACHINTAN" of Shubhachintan Co-Operative Housing Society Limited ("said Society") along with Share Certificate Bearing No. 22 in respect of 10 Shares having Distinctive Nos. 221 to 230 issued by the said Society Situate at Tilak Chowk, Kalyan (W) and standing on Property bearing City Survey No. 2525, 2526, 2527, 2528, 2529, 2530, 2531, 2534, 2536B at Village Kalyan, Faluka Kalyan, District Thane.

Add : First Floor, Ambika Apartment, Near Malhar Sports Shop, Santoshi Mata Road, Kalyan (W), District Thane. Adv. Suraj S. Surve

#### *( Galaxy* गॅलेक्सी सरफॅक्टन्टस लिमिटेड

सीआयएनःएल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालय: सी–४९/२, टीटीसी इंडस्टीयल एरिया, पावणे, नवी मुंबई–४००७०३, महाराष्ट्र, भारत. दुर.क्र.:९१–२२–२७६१६६६६ फॅक्स:९१–२२–२७६१५८८३ / २७६१५८८६ ई-मेलःinvestorservices@galaxysurfactants.com वेबसाईटः<u>www.galaxysurfactants.com</u>

#### ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा.(भाप्रवे) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविव उपस्थितीशिवाय कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ २०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नुसार आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक (सेबी) (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसा व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९-२० ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदारकर नोंद आहेत त्यांना परिपत्रकेनुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. वरील प्रक्रिया कंपनीने शुक्रवार १४ ऑगस्ट, २०२० रोजी पुर्ण केली आहे. वरील दस्तावेज कंपनीच्या https:/ www.galaxysurfactants.com/pdf/financial-performance/2019-20/annual Annual-Report-2019-20.pdf वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० (कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुर्नसुधारणेसह) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएममध्ये मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर सदस्यांना मत देण्यासाठी सुविधा दिलेली आहे. सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करावयाच्या नियोजित ठरावांवर मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेत लिमिटेड (लिंक इनटाईम) या रिमोट ई-वोटिंग सुविधेकरिता नियुक्त एजीन्सीकडून कंपनीकरिता विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) मत देता येईल.

जर कोणी व्यक्ती नोंद दिनांक अर्थात मंगळवार, १ सप्टेंबर, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मतदानाचा अधिकार असेल. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना समेत उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

रिमोट ई-वोटिंग शनिवार, ५ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि सोमवार, ७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर लिंक इनटाईमकडून मतदानाकरिता पद्धत बंद केली जाईल

ई-वोटिंगसंबंधी काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी हेल्पसेक्शनअंतर्गत https:// instavote.linkintime.co.in मध्ये उपलब्ध फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्यु) आणि ई-वोटिंग मॅन्युअल पाहावे अथवा enotices@linkintime.co.in वर ई-मेल पाठवावा किंवा टोल फ्री क.0२२-४९१८६०००

निरंजन केतकर

कंपनी सचिव

दिनांक: १४ ऑगस्ट, २०२०

ठिकाण: नवी मुंबई

#### एव्हरलॉन सिन्थेटिक्स लिमिटेड

६७, रिजेन्ट चेंबर्स, २०८, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. सीआयएन: एल१७२९७एमएच१९८९पीएलसी०५२७४७

#### वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की **एव्हरलॉन सिन्थेटिक्स लिमिटेड** (कंपनी)ची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रके दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२० (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे २०२० नुसार ३१वी एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व डिपॉझिटरीजकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने सोमवार, १७ ऑगस्ट, २०२० रोजी पाठविण्यात आले आहे एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसा खारीज करण्यात आली आहे.

वार्षिक अहवाल २०१९–२० तसेच एजीएम व ३१व्या एजीएमचे स्पष्टीकरण अहवाल कंपनीच्य <u>www.everlon.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाइटवर उपलब्ध नाहे. याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल www.evoting.nsdl.com वेबसाईटवर वर उपलब्ध आहे.

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त **शनिवार, ५ सप्टेंबर, २०२० ते शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० पर्यंत** (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील. रिमोट ई-वोटिंग:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आपि प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, सर्वसाधारण सभेवरील गरतीय कंपनी सचिव संस्थेदारा वितरीत सचिवप्रमाण-२ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) अधिनियम, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग आणि एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे व्यवसाय संदर्भात एजीएम दरम्यान मतदान सुविधा सदस्यांना दिलेली आहे आणि याकरिता विद्युत स्वरुपाने मतदान करण्याकरिता कंपनीने एनएसडीएलची सुविधा नियुक्त केली आहे.

रिमोट ई-वोटिंगची सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी खालील बाबींची नोंद

भ. रिमोट ई–वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल:

रिमोट ई-वोटिंगची सुरुवात मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० (स.९.००वा. भाप्रवे)

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२० (सायं.५.००वा. भाप्रवे) रेमोट ई-वोटिंगची समाप्ती त्यानंतर मतदान करण्यासाठी एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल आणि सदस्यांना निर्दिष्ट तारखेस आणि वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्भतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही;

त. सदस्यांचे मतदान अधिकार शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० (नोंद दिनांक) नुसार कंपनीच्या भरण केलेल्या भागभांडवलाच्या हिस्से प्रमाणात असतील. रिमोट ई–वोटिंग प्रणालीची सुविधा सभेच्या वेळी उपलब्ध करून दिली जाईल आणि बैठकीस उपस्थित असलेले सभासद, ज्यांनी आधीच रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले नाही, त्यांनी बैठकीत आपला हक्क वापरण्यास सक्षम असेल. ज्या व्यक्तीचे नाव नोंद तारखेला सदस्यांच्या नोंदणी/लाभार्थी मालकांच्या नोंदीमध्ये नोंदलेले असेल त्याला एजीएम पूर्वी/दरम्यान रिमोट ई-वोटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क असेल;

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी एनएसडीएलद्वारे तरतुदीप्रमाणे evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा एनएसडीएलद्वारे दिलेल्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करून ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा

नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या सदस्यांनी एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी. . जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने ठरावावर मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राह्न विद्युत स्वरुपाने मत देण्याचा अधिकार असणार नाही.

इ. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि https://www.evoting@nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल यांन evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा, टोल फ्री क्र.१८००-२२२-९९०.

> एव्हरलॉन सिन्थेटिक्स लिमिटेडकरित जितेंद्र के. वखारिय

> > व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन:000४७७७७)

रोज

#### जाहीर सूचना

माझे अशील **श्री. वैभव गंग व श्रीमती उषा गंग** यांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आहे की, श्री. वैभव गंग व श्रीमती उषा गंग आणि श्री. अशोक गंग (मयत) हे खुशाल हेरिटेज र्टावर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.१३६, दत्तापाडा रोड, बीएमसी शाळेमागे, डिस्कव्हरी शाळेजवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथील सोसायटीचे संयुक्त सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे फ्लॅट क्र.ए-६०६ बाबत भागप्रमाणपत्र आहे आणि ज्याअर्थी **श्री. अशोक गंग** यांचे ०८.१२.२०१८ रोजी निधन झाले. आता **श्री.** वैभव गंग व श्रीमती उषा गंग, सदर मयत सदस्याचे वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी यांनी भागप्रमाणपत्रामधुन श्री. अशोक गंग, मयताचे नाव वगळण्याकरिता आणि संयुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावे सदर फ्लॅटस् व शेअर्समधील मयत सदस्याचे १/३ शेअर्स हस्तांतरणासाठी आणि वरील २ नावे नोंद करण्यास अर्ज केला

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटस व शेअर्सबाबत काही दावा, अधिभार, हक्क, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी खाली स्वाक्षरीकर्त्याकडे आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा सोसायटीकडून पुढील कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा विचारात घेतला

डी.एस. शेखावत विकल उच्च न्यायालय प्लॉट क्र. ९३/डी-०९, गोराई-१ बोरिवली (प.), मुंबई-९१. दिनांक: १८.0८.२0२0

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुंबई, १७ ऑगस्ट, २०२०

दिनांक: १७.०८.२०२०

ठिकाण: मुंबई

**EKC** 

ठिकाण : मुंबई

5

Mitsu

## मित्स केम प्लास्ट लिमिटेड

CIN: L25111MH1988PLC048925

ईमेल: investor@mitsuchem.com; दूर. क्र.: ०२२-२५९२००५५

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, दिनांव ९ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी ४.०० वाजता व्हिडीओ कॉफरन्स ('व्ही सी'') किंवा अन्य ऑडीओ व्हिज्युअ ("ओ ए व्ही एम") माध्यमाद्वीरे आयोजित करण्यात येईल. ज्या सभासदांनी आपआपले इमेलचे पत्ते कंपनीचे निर्वेधर आणि हस्तांतरण एजंट ("आर टी ए")/निक्षेपस्थानी भागीदार ("डीपी") यांच्याकडे नोंदविलेले आहेत, अश ाभासदांना कंपनी कामकाज मंत्रालयाकडून दिनांक ०५ मे २०२० रोजी जारी करण्यात आलेले परिपत्रक आणि दिनांक ८ एप्रिल, २०२० व दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीची परिपत्रके आणि दिनांक १२ मे, २०२० रोजीचे सेबी परिपत्रक ानमार एजीएची मचना तमेच वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक स्वरूपात पाठविण्यात आलेले आहेत. एजीएमची मच आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या – <u>www.mitsuchem.com</u> या संके थळावर आणि बीएसई लिमिटेड च्या <u>www.bseindia.com</u> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे

कंपनी अधिनियम २०१३ ("अधिनियम") चे कलम ९१ च्या अनुषंगाने याद्वारे आणखी अशी सूचना देण्यात येते की सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीचे शेअर हस्तांतरण पुस्तक एजीएमच्या कारणास्तव गुरुवार, दिनांक ०३ सप्टेंबर २०२० पासून बुधवार, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवसांच्या समावेशासह) पर्यंत बंद ठेवण्यात येईल. कंपनीच्या आगामी एजीएम मध्ये जर दिनांक ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाचा लाभांश घोषित करण्यात आव तर तो, ज्या भागधारकांची नावे बुधवार दिनांक ०२ सप्टेंबर,२०२० रोजी कार्यालयीन कामकाजाच्या समाप्ती नुस आरटीए/ डीपी मार्फत परविण्यात आलेल्या सभासदांच्या नोंद्वहीमध्ये असतील अशा सभासदांना प्रदान करण्यात येईल सदर अधिनियमाचे कलम १०८ सह वाचता कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन ) नियमावली,२०१४ चा नियम २ आणि सेबी (सुची बद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता)विनियमावली, २०१५ चा विनियम ४४ च अनुषंगाने, कंपनी आपल्या सर्व सभासदांना एजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आपआपले मर ण्यासाठी ई-मतदान सुविधा पुरवीत आहे आणि सदर सभासदांनी लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि.(''एल आय आय पी'') मार्फत परविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मतदान करून सदर सूचनेमध् प्रमाविष्ट केलेले कामकाज पार पाडावे.

दर, क्र. -०२२-४९१८६००० वर संपर्क साधावा,

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड

ई-मेल:investor.sunshield@solvay.com | वेबसाईट:www.solvayindia.in

बोर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७

सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंद पटावर घेणे याकरिता मुंबई

उपरोक्त माहिती कंपनीच्या www.solvayindia.in वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्य

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४, निरमन

पॉईंट, मुंबई-४०००२१. **सीआयएन:** एल२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४

ई-मेल:investors@ekc.in, वेबसाईट:www.everestkanto.com

दुरध्वनी क्र.:0२२-३०२६८३००/०१, फॅक्स:0२२-२२८७०७२०

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या

नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून,

निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय

येथे गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल९९९९एमएच१९८६पीएलसी०४१६१२

नोंदणीकृत कार्यालय: इकिनॉक्स बिझनेस पार्क, टॉवर ४, ९वा मजला, युनिट क्र.९०३, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०.

- रिमोट ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे १) ई-मतदानास रविवार दिनांक ०६ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी १०.०० (भा. प्र. वे.) वाजता प्रारंभ होईल आणि गुरुवार दिनांक ०८ सप्टेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ५.००(भा. प्र. वे.) वाजता त्याची सांगता होईल. त्यांनतर ई मतदान मॉड्यूल काढण्यात येईल.
- सभासदांचे मतदान हक्क अंतिम तारखेनसार म्हणजेच बधवार दिनांक ०२ सप्टेंबर २०२० अनसार कंपनीमध भरणा केलेल्या भांडवलातील त्यांच्या हिश्शाच्या प्रमाणामध्ये राहतील. सभासदाने एकदा का आपले मत दिले
- की मग त्याला/तिला त्यामध्ये बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कंपनी ज्या सभासदांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत नोंदविलेले नाही अशा सभेमध्ये उपस्थित राहण सभासदांना ए जी एम च्या दरम्यान देखील ई-मतदानाची सुविधा पुरवीत आहे. तथापि, ज्या सभासदांनी आपर मते ए जी एम च्या आधी रिमोट ई- मतदानाद्वारे दिलेली आहेत, अशा सभासदानी ए जी एम मध्ये उपस्थित राहावे
- परंत त्यांना मतदान करण्याचे हक्क राहणार नाहीत. सभासदांना एजीएममध्ये एकतर रिमोट ई-मतदानाचा किंवा ई- मतदानाचा पर्याय स्वीकारता येईल. जर एखा सभासदाने एका पेक्षा अधिक पर्यायाद्वारे मतदान केले तर रिमोट ई-मतदानाद्वारे दिलेले मत ग्राह्य धरले जाईल ज्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स घेतलेले असतील आणि वार्षिक अहवाल पाठविल्या नंतर जी व्यक्ती भागधा बनलेली असेल आणि अंतिम तारखेनसार म्हणजेच बधवार दिनांक ०२ सप्टेंबर २०२० नसार शेअर्स धारण केलेले असतील, अशा व्यक्तीने enotices@linkintime.co.in वर विनंती करून लॉगीन आय डी आणि

पासवर्ड प्राप्त करावा एखाद्या भागधारकास/ सभासदास ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी करावयाची असल्यार त्यांनी <u>https://instavote.linktime.co.in</u> वर हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफ ए क्यू') आणि इन्स्टा वोट ई-वोटिंग मॅन्युअल पाहावे. किंवा श्री. निहार कुडस्कर, असोसिएट टेक्नॉलॉजी, एल आय आय पी यांना <u>enotices@linktime.co.in</u> वर ई-मेल पाठवावा किंवा

मित्सु केम प्लास्ट लिमिटेड करिता जगदीश देढीय ठिकाण : मुंबई अध्यक्ष आणि पूर्णकालिक संचालव दिनांक : १७ ऑगस्ट,२०२०

मंडळाच्या आदेशान्वये

सही/

अमित कुमाशी

कंपनी सचिव

सही/-

पुनीत ख़ुराणा

व्यवस्थापकीय संचालक

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेडकरिता

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल९९९९एमएच१९८६पीएलसी०४१६१२ नोंदणीकृत कार्यालय: इक्रिनॉक्स बिझनेस पार्क, टॉवर ४, ९वा मजला, युनिट क ९०३, एल बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई−४०००७०. ई−मेल:investor.sunshield@solvay.com | वेबसाईट:www.solvayindia.in ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवा** <mark>२९ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.०० वा.</mark> एजीएम सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरि हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

pोविड–१९ प्रादुर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि. , २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दि.१: प्रिल, २०२० (एमसीए परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय एजीएग हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल. एमसीए परिपत्रक व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी व सेर्ब लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नुसार कंपनीच्या सदस्यां जीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

ादर वार्षिक अहवाल व वित्तीय वर्ष २०१८–१९ सह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी, डेपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रव देनांक १२ मे, २०२० नुसार पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, वार्षिव ग्हवाल २०१९−२० व एजीएम सूचना कंपनीच्या www.solvayindia.in वेबसाईटवर आणि स्टॉक क्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांचे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १० भन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

जीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने सर्व सदस्यांना रिमोट ई–वोटिं नुविधा (रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाच रुविधा (ई-वोटिंग) दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिय ज़ीएम सूचनेत नमुद आहे.

नर तुमचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद ससल्यास तुमचे ई–मेल वर ई–वोटिंगकरिता लॉगइन पशील पाठविले जातील

नर तुमचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास कृपया एजीएम सूचना प्राप्त करण्यास ासेच वार्षिक अहवाल व ई–वोटिंगकरिता लॉगइन तपशीलकरिता खाली दिलेल्या माहितीचे पाल

ास्तविक भागधारणा | ई-मेल नोंद करण्यासाठी खालील दस्तावेजांसह unit@tsrdarashaw.com वर कंपनीचे आस्टीए टीसीपीएलकडे विनंती पाठवावी • फोलिओ क्रमांक • भागधारकाचे नाव • भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील) पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत)

 आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) किंवा

तुमचा ई-मेल, मोबाईल क्र. इत्यादी खालील लिंकवर करावे. https://green.tsrdarashaw.com/green/events/login/ss तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारस (डीपी) संपर्क करावा आणि तुमचे डीपीद्वान

अमित कुमार्श

कंपनी सचिव

नल्ल्यानुसार तुमचा डिमॅट खात्यात तुमचा ई–मेल व बँक खाते तपशील नों करावे. दिनांक: १७.०८.२०२० सनशिल्ड केमिकल्स लिमिटेडकरित नोंदणीकृत कार्यालय: सही/

इक्रिनॉक्स बिझनेस पार्क, टॉवर ४, ९वा मजला, युनिट क्र.९०३, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई–४०००७०

डिमॅट भागधारणा

**RELIC TECHNOLOGIES LIMITED** CIN No: L65910MH1991PLC064323

REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI- 2 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

#### (Rs in LACS, Except EPS **Particulars** STANDALONE CONSOLIDATED Quarter Quarter End Quarter Year ended Quarter Year ende ended ended (31/03/2020) d 30/06/2020 ended (31/03/2020) AUDITED (30/06/2019) UNAUDITED (30/06/2019 AUDITED UNAUDITED UNAUDITED JNAUDITE 105.3 19.1 105.3 Total income from operations 28.4 28.4 Net Profit for the period (before Tax and Exceptiona 5.84 2.76 5.8 5.84 19.86 2.76 5.84 10.69 Net Profit for the period before tax (after Exceptiona 2.76 5.84 15.30 2.76 Net Profit for the period after tax (after Exceptional 6.1 2.76 5.84 Total Comprehensive Income for the period[ Comprising Profit for the period(after tax) and Other 2.76 5.84 15.30 2.76 5.84 6.12 Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 360.00 360.00 360.00 360.00 360.00 erves Excluding Revaluation Reserve As Shown 0.00 177.15 0.00 0.0 0.00 0.0 The Audited Balance Sheet Of The Previous Year 0.08 0.1 arnings per share (before extraordinary items) of Rs.10/-each) Basic arnings per share (after extraordinary items) 0.42 0.08 0.1 0.08 0.16 0.16 (of Rs.10/- each) Diluted

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.06.2020 filed with the Stock Exchanges under Regulation Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14.08.2020

For Relic Technologies Limited Baijoo Raval **Executive Director** 

सर्व्हे क्र.२५६/५ व त्याचे ब्लॉक क्र.१७५

क्षेत्रफळ १९५०२ चौ.मी.. गाव तातीथय्या

Place : Mumbai Date : 14/08/2020

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

सहकार कक्ष, झोपुप्रा.मुंबई जा.क्र.झोपुप्रा/सहनिस/कार्यासन-१/टे.सी.४/सन २०२० SRA/CO/OW/२०२०/१५०७४ दिनांक: १४/०८/२०२०

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरिता

#### <u>- ःसोडत पध्दतीने सदनिका वाटपाची नोटीसः-</u>

श्री अंबे एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क. ४१६ ए (पार्ट), ४१६बी, ४१६बी/१, ४१७, ४१७/१ ते ४, ४२१, ४२१/१ ते३, ४२२, ४२२/१ ते ८, ४२३, ४२३/१ ते १०, ४२४ ए (पार्ट), ४२४/१ (पार्ट), ४२४ बी आणि ४२५ ऑफ व्हिलेज कन्हेरी, बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६६ या संस्थेच्या मूळ परिशिष्ट-२ मध्ये पात्र मालेल्या १८ झोपडीधारक सभासदांना कळविण्यात येते की, मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई यांचेकडील दिनांक १४/०८/२०२०रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार संस्थेतील एकूण १८ पात्र झोपडीधारकांना इमारत क्र. ३ मधील निवासी सदनिकांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यासाठी मी निम्नस्वाक्षरीकार माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यांत आलेली आहे. त्यानुसार निवासी झोपडीधारकांची यादी पुनर्वसन योजनेच्या भूखंडावर नोटीशीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाटप यादीमधील झोपडीधारकांच्या याबाबत सूचना व हरकती असल्यास त्यांनी दिनांक १९/०८/२०२० पर्यंत प्राधिकरणाच्या खालील नमुद ईमेल आयडीवर सादर कराव्यात. सूचना व हरकती विचारात घेऊन कायम केलेली एकूण १८ पात्र झोपडीधारकांसाठी सदिनका वाटप सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, देनांक २१/८/२०२० रोजी ठिक दुपारी १२.३० वाजता प्राधिकरणाच्या कार्याल ऑनलाईन पद्धतीने झूम ॲप (ZOOM APP) वर आयोजित केलेली आहे. प्रसिद्ध केलेल्या यादीनसार पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांना झुम ॲप (ZOOM APP) वर सोडतीद्वारे निवासी सदिनकांचे वाटप करण्यांत येणार आहे. त्यानुसार सोडतीच्या दहा मिनिट अगोदर खाली दिलेल्या लिंकवर विहीत तारखेस लॉटरी प्रक्रियेत सहभाग घेण्यात यावा

विषय: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व ऑनलाईन पद्धतीने लॉटरी घेणेकामी अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार ऑनलाईन झूम ऑप (ZOOM APP) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील एकुण १ ८ निवासी सदनिकांचे वाटप करणे.

Meeting ID : 475 986 4543 Password : sra4321

सही/- (सुनिल धोंडगे) प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी २, झो.पु.प्रा.मुंबई

९) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहीत वेळेत व तारखेस सहभागी व्हावे २) सोडतीच्या वेळी ज्या झोपडीधारकाचे नांव परिशिष्ट - २ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध, अपंग, विधवा महिला, कुटुंब प्रमुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील

सदिनकांची प्राधिकरणाच्या sravcmumbai@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक १९/८/२०२०पर्यंत लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदिनका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तींनी ईमेल आयडीवर शासनमान्य अंध, अपंग, विधवा या बाबतचा पुरावा दाखल सादर करावा. ३) ज्या झोपडीधारकांना परिशिष्ट - २ मध्ये हस्तांतरण शुल्क, झोपडी ओळखपत्र शुल्क, नुकसान

भरपाई शुल्क भरणा करणेबाबत तसेच मतदार यादीनुसार पात्र, गणना फॉर्म भरलेला नाही. फोटोपास सादर केल्याखेरीज पुनर्वसन इमारतीत सदिनका देण्यांत येवू नये. असे नमुद असल्यास अशा झोपडीधारकांना सदर वाटपावेळी सदनिका वाटप करण्यांत येईल. परंतु, त्यांनी परिशिष्ट - २ मधील नमुद शुल्क भरणा केलेनंतर सदनिका वाटपपत्र देण्यात येईल .

१) चेअरमन/ सेक्रेटरी, **श्री अंबे एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,** न.भू.क्र ४१६ ए (पार्ट), ४१६बी, ४१६बी/१, ४१७, ४१७/१ ते ४, ४२१, ४२१/१ ते३, ४२२,४२२/१ ते ८,४२३,४२३/१ ते १०,४२४ ए (पार्ट),४२४/१ (पार्ट),४२४ बी आणि ४२५ ऑफ व्हिलेज कन्हेरी, बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६ ६ २) मेसर्स निराला कन्सट्रक्शन (विकासक)

३) संस्थेच्या नोटीस बोर्डावार माहिती व प्रसिद्धीसाठी. प्रतः माहितीसाठी सविनय सादर : मा. सहिनबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई.

#### फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड **■** Fullerton ■■ Grihashakti कॉर्पोरेट कार्यालय: ६वा मजला, बी विंग, सुप्रिम आयटी पार्क, सुप्रिम सिटी, पवई, मुंबई-४०००७६.

तारापूर विद्या मंदिराजवळ, पालघर, मुंबई (महाराष्ट्र)-

४०१५०६. **पत्ता ३:** प्लॉट क्र.११०, राधे रेसिडेन्सी, गाव

तातीथय्या, उपजिल्हा पयसाना, सुरत (गुजरात).

**नोंदणीकृत कार्यालय:** मेघ टॉवर, ३रा मजला, जुना क्र.३०७, न्यु क्र.१६५, पुनमल्ली हाय रोड, मधुराओयल, चेन्नई-६०००९५. मागणी सूचना

जमा करण्यास कळविण्यात आले होते. खालील स्वाक्षरीकर्त्यांना विश्वास आहे की, कर्जदारांनी मागणी सूचना सेवा टाळलेली आहे, म्हणून

सदर नोटीसची सेवा नियमानुसार प्रकाशन व चिकटविण्याद्वारे देण्यात येत आहे. मागणी सूचनेचे घटक खालीलप्रमाणे:

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (अधिनियम) च्या तरतुदीअन्वये कायदाअंतर्गत खालील स्वाक्षरीकर्ता **फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (एफआयएचएफसी)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सदर कायद्याच्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करुन खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमुद रक्कम

कर्जदार/सह-कर्जदाराचे मागणी सूचना तारीख व प्रतिभूत मालमत्ता/तारण थकबाकी रक्कम मालमत्तेचे वर्णन अनुसुची २: सदन पार्ट, प्लॉट क्र.३७, (कर्ज खाते क्र.६०१७०७२१०१८२०७८) दिनांक: २३.०७.२०२० १. सुमित शर्मा, रमेश चंद्रा जी. शर्मा यांचे पुत्र र्ह.८.४८.३८४.२२ जमीन सर्व्हे क्र.३२६८/३(भाग), चिंतामण २. सुमित शर्मा (प्रोमो निर्माता) (रुपये आठ लाख अट्टेचाळीस गणेश रोड, गोरीनंदन परिसर, चहलपहल हजार तिनशे चौऱ्याऐंशी आणि वाटिकाजवळ. उज्जेन (मध्य प्रदेश). मालमत्त एन्टरटेनमेन्ट नेटवर्क लि.. ३. ममता शर्मा, रमेश शर्मा यांची पत्नी पैसे बावीस फक्त) क्षेत्रफळ ५०० चौ.फु. चतुसिमा: उत्तरेस-पत्ता १: भवन कर्मांक नगर, गोशाळाच्या जवळ, चिंतामण एनपीए दिनांक: प्लॉट क्र.३७**; पुर्वेस-**रस्ता**; पश्चिमेस-**जवासिया, चिंतामण गणेश मंदिराजवळ, उज्जेन, मध्य प्रदेश-कांकड; **दक्षिणेस-**प्लॉट क्र.८९. 39.03.7070 ४५६००१. पत्ता २: ८, विजय भारत, ४ बंगलोज्, कोकिला बेन हॉस्पिटलजवळ, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. **पत्ता** ३: ४था मजला, ए विंग, मात्युल्य सेंटर, सेनापती बापट मार्ग, रेडिओ मिरचीजवळ, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. पत्ता ४: १३/२, ममता ऑटो गॅरेजच्या मागे, न्यु अबाडी, दयानंद कॉलनी, नागडा, उज्जेन, मध्य प्रदेश-४५६३३५. (कर्ज खाते क्र.६००२०७२१०२८५२४१) जमीन मालमत्ता प्लॉट क्र.११० (योजन दिनांक: २३.०७.२०२० नकाशानुसार प्लॉट क्र.बी/११०, केजेपी १. संजयकुमार सुखराज गोस्वामी, सुखराज रामलाल रु.८,०५,९५२.१९ नंतर जे ब्लॉक क्र.१७५/प्लॉट क्र.११० गोस्वामी यांचे पुत्र (रुपये आठ लाख पाच हजार देण्यात आले होते), क्षेत्रफळ सुमारे ४०.१३ २. सपना संजयकुमार गोस्वामी, रवींद्र सिंग यांची नऊशे बावन्न आणि पैसे चौ.मी. (स्थळ क्षेत्रफळ सुमारे ४०.१८ एकोणीस फक्त) मुलगी चौ.मी. नुसार) तसेच अविभाजीत सरासरी पत्ता १: घर क्र.११८३२, गणेश नगर, राणी शिगाव रोड, एनपीए दिनांक: हिस्सा, रस्ता व सीओपी क्षेत्रफळ १४.०६ बोईसर (प.), शिगाव, पालघर (महा)-४०१५०१. **पत्ता** 39.03.7070 चौ.मी., एकूण क्षेत्रफळ ५४.२४ चौ.मी. २: बॉम्बे रेऑन फॅशन्स लिमिटेड, विद्या मंदिर, बोईसर, राधे रेसिडेन्सी, आयोजित जमीन महसूल

उपजिल्हा पयसाना, सुरत (गुजरात). कर्जदारांना येथे सल्ला आहे की, मागणी सूचनेची पुर्तता करावी आणि सदर प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली मागणी रक्कम तसेच संपुर्ण रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत लागू व्याज, अतिरिक्त व्याज, उल्लंघन शुल्क, खर्च इत्यादी जमा करावे. कर्जदारांनी नोंद घ्यावी की **एफआयएचएफसी** हे प्रतिभूत धनको आहेत आणि कर्जदाराद्वारे प्रतिभूत मालमत्ता तारण असलेल्या स्थावर मालमत्तेसमोर प्रतिभूत ऋणाचे कर्जदाराद्वारे ऋण सुविधा उपलब्ध करून घेतली होती.

जर कर्जदारांनी विहित वेळेत संपुर्ण दायित्व जमा करण्यात कसूर केल्यास **एफआयएचएफसी** यांना संपुर्ण रक्कम मुक्त करण्यासाठी कायदा आणि त्यातील नियमाअंतर्गत उपलब्ध पर्यायाचे वापर करून किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण मर्यादेपर्यंत प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यास कायद्याच्या कलम १३(४) अन्वये सर्व अधिकार आहेत. **एफआयएचएफसी**ला विक्री किंवा हस्तांतरण करण्याचे अधिकारापुर्वी प्रतिभूत मालमत्ता जप्त आणि/किंवा सिलबंद करण्याचे अधिकारही आहेत. तद्नुसार प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता **एफआयएचएफसी**चे संपुर्ण देय रक्कम वसूल करण्यास तारण मालमत्तेचे मुल्य योग्य नसल्यास उर्वरित देय वसुलीकरिता आवश्यक वेगळी कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा **एफआयएचएफसी**कडे आहेत. कोणतेही इतर कायदाअंतर्गत **एफआयएचएफसी**कडे उपलब्ध अन्य इतर पर्यायांचे व्यतिरिक्त किंवा वेगळे अधिकारही आहेत.

कर्जदारांचे कायद्याच्या कलम १३(८) नुसार लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे आणि कायद्याच्या कलम १३(१३) नुसार कर्जदारांना **एफआयएचएफसी**च्या पुर्व लेखी परवानगीशिवाय प्रतिभूत मालमत्तेचा विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (दैनंदिन व्यवहारा व्यतिरिक्त) हस्तांतरण किंवा प्रतिभूत मालमत्तेचे व्यवहार करण्यापासून रोखण्यात येत आहे आणि उपरोक्त कायद्याची पुर्तता न केल्यास ते सदर कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा असेल. सदर मागणी सूचनेची प्रत खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि कर्जदारांची इच्छा असल्यास त्यांनी कोणत्याही कामाकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील स्वाक्षरीकर्तांकडून प्राप्त करावी.

दिनांक: १८.०८.२०२० सही/- प्राधिकृत अधिकारी फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड ठिकाण : मुंबई